

महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २०१५-मध्ये सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग ऊर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्र. मातंधो-२०१५/प्र.क्र. २०७/ उद्योग-२,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : २२ फेब्रुवारी, २०१६

संदर्भ :- शासन निर्णय क्र. आयटीपी-२०१३/ प्र.क. २६५/२०१३/ उद्योग-२, दिनांक २५/०८/२०१५

प्रस्तावना:-

महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-२०१५ जाहीर केल्यानंतर Indian Merchant Chamber of Commerce of Industry , Indian Broad Casting Foundation (IBF), VFS Global Services Pvt. Ltd., MCHI-CREADI, The Mill Owners Association, Mumbai. इत्यादी विविध औद्योगिक संघटनेकडून धोरणातील व्याख्या आणि काही तरतुदींच्या संबंधात संदिग्धता व्यक्त करून याबाबत शासनाकडून खुलासा होण्याची विनंती करण्यात आली होती. विविध औद्योगिक संघटनेकडून प्राप्त निवेदनांवर धोरणाची अंमलबजावणी करताना, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अंमलबावयाची कार्यपध्दती, बदलत्या परिस्थितीत, उक्त धोरणाची व्यापक पध्दतीने अंमलबजावणी, तसेच अलिकडे केंद्र शासनाने विशेष आर्थिक क्षेत्राच्या संदर्भात घेतलेल्या उदारीकरण धोरणाचा विचार करून, परिणामकारकरित्या धोरणाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीकोनातून या संदर्भातील प्रस्ताव मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०६/०९/२०१६ रोजी आयोजित केलेल्या बैठकीत ठेवण्यात आला होता. संबंधित विभागाशी सल्लामसलत करून, सदर प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक ०९/०२/२०१६ च्या बैठकीत विचारात घेऊन, शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग क्र. आयटीपी -२०१३/ प्र.क्र. २६५/उद्योग-२, दिनांक २५/०८/२०१५ सोबतच्या **परिशिष्ट-१** मधील महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-२०१५ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याबाबतचा प्रश्न काही कालावधीपासून शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

२. उपरोक्त बाबींचा सर्वगीण विचार करून उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयटीपी-२०१३/प्र.क्र.२६५/उद्योग-२, दिनांक २५/०८/२०१५ सोबतच्या परिशिष्ट-१ मधील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २०१५- मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

बाब क्र. १

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २०१५- धोरणामधील परिच्छेद- ४.iii) (i) मधील Back Office Operation च्या व्याप्तीसंदर्भात खुलासा करणेबाबत :-

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणातील परिच्छेद क्र. ४ iii) (i) मध्ये नमूद केलेल्या माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा मध्ये आयकर नियमाच्या कलम १०TA अन्वये निर्देशित केलेल्या "Back Office Operations" चा समावेश करण्यात आलेला आहे .विविध

औद्योगिक संघटनेकडून “Back Office Operation” मध्ये कोणकोणत्या बाबींचा (activities) समावेश केला आहे याचा खुलासा अपेक्षिलेला आहे. ही बाब विचारात घेऊन, पुढीलप्रमाणे “Back Office Operation” ची व्याख्या स्पष्ट करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

व्याख्या :-

“Back Office Operation” म्हणजे; “The administrative & support staff of a financial institute such as Banks, Insurance Company , Mutual Fund, Non banking Finance Companies or “any department or office that is not usually seen by the outsiders, which is responsible for function related to the running of the company such as Settlements, Compliance, Accounting, IT & Other Technology;

Back office functions are also often outsourced to external companies and / or in different countries” which includes,

- Business process outsource services provided mainly with the assistance or use of information,
- data entry, transcription, reconciliation, consolidation, co-ordination, proportion, processing review of documents.
- Accounting to Reporting, Reconciliations,
- Activities excluding Front Offices of Financial Services , such as Corporate Finance, Asset & Fund, Management Broking, Non-Banking Financial Company, Tax and Audit Business and Management Consultancy, Taxation Services, Treasury Operations, Risk management and credit Services, “Financial back office operations, computer / disaster recovery and including but not limited to IT operations, financial and administrative support and any other “ Business Park Activities” as set out in a Annexure-1 enclosed herewith,

Financial back room operations for corporate and Investment Bank (CIB) and Private Bank, Disaster Recovery, IT Development and support, and ancillary office which includes Back Offices of Manufacturing & other service, Start ups / Companies, which have not direct customer interface but provide essential support to Electronic Media.”

बाब क्र. २

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण -२०१५ मधील परि. ४(iii) (xviii) मधील व्याखेत सुधारणा करणेबाबत :-

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणातील परि. ४(iii) (xviii) मधील विद्यमान तरतुदी “Remote education excluding education content Development” ऐवजी “content generation / creation using audio, video system and extensive use of computer which can be permitted for education”. अशी सुधारणा करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

बाब क्र. ३

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण -२०१५ मधील परिच्छेद ४(iv) मधील पूरक सेवा / सुविधामध्ये सुधारणा करणेबाबत :-

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण -२०१५ मधील परिच्छेद ४(iv) मधील विद्यमान तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.

“पुरक सुविधा म्हणजे माहिती तंत्रज्ञान व्यवसाय करण्यासाठी पूरक ठरणाऱ्या सुविधा ज्यामध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव नसेल, (iv) “संगणक आणि माहिती तंत्रज्ञान संबंधातील हार्डवेअर व सॉफ्टवेअर वगळून इतर सर्व प्रकारच्या व्यापारी मालासाठीची शुरुम”
या तरतुदी ऐवजी

“संगणक आणि माहिती तंत्रज्ञान संबंधातील हार्डवेअर व सॉफ्टवेअर, लहान किरकोळ दुकाने (small convenience shop), ज्याचे क्षेत्रफळ १००० चौ .फूट पेक्षा जास्त नसावे. आणि सदर वर्गवारीतील क्षेत्र एकूण पूरक सेवांच्या%५ पेक्षा जास्त नसावे. उदा .औषधी दूकाने) medical shop) ,म्युझिक ,भेट वस्तू ,विक्री दुकान ,वाईन शॉप वगळून इतर सर्व प्रकारच्या व्यापारी मालासाठीची शुरुमम अशी सुधारणा शासन याद्वारे मान्यता देत आहे.

बाब क्र. ४

एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगरीतील (IIIT) ४० टक्के क्षेत्रातील/ निवासी वगळता इतर सपोर्ट सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर सुविधेच्या दुहेरी वापरास परवानगी देणेबाबत :-

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २०१५ मधील परिच्छेद ५.A.(ii) च्या संदर्भात आणि अनुसूची - ब मधील अनुक्रमांक ४ मध्ये पुढीलप्रमाणे अतिरिक्त सुधारणा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शहर औद्योगिक विकास महामंडळ यांचेकडून विशेष आर्थिक क्षेत्राकरिता संपादित केलेल्या किंवा स्वतःच्या औद्योगिक वापरासाठी संपादित केलेल्या जमिनी आणि इतर खाजगी क्षेत्रावरील IIIT च्या संदर्भात ४०% क्षेत्रातील निवासी व्यतिरिक्त इतर सामाजिक सुविधांचा वापर एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगरीच्या बाहेरील व्यक्तींना वापरण्यास शासन याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

बाब क्र. ५

एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगरीतील (IIIT) च्या ४०टक्के क्षेत्रामधील पूरक सेवेसाठीच्या निवासी / पायाभूत सुविधा दीर्घकालीन भाडेतत्वावर /विकत देण्यास परवानगी देणेबाबत:-

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण २०१५ मधील परिच्छेद ५.A.(ii) च्या संदर्भात आणि अनुसूची - ब मधील अनुक्रमांक ४ येथील तरतुदीच्या अनुषंगाने एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगराची उभारणीच्या संदर्भात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

- अ) “ एखाद्या कंपनीने ६० टक्के क्षेत्राची जागा त्यांच्या माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांकरिता विकत /दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर घेतली असल्यास, सदर कंपनीला ६० टक्के क्षेत्रातील प्रमाणात ४०टक्के क्षेत्राची जागा विकत घेण्यास / दीर्घकालीन भाडेतत्वावर (६० टक्के क्षेत्रातील मुदतीएवढे) देण्यास परवानगी देण्यात येत आहे.”
- ब) विकासाकांना Cross Subsidy म्हणून निवासी क्षेत्राच्या ५० % पर्यंतचे क्षेत्र, आयआयटीटी क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तींना विकण्यास पुढील अटीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.

अट:- पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद या ठिकाणी विकासकास IIT च्या ४० टक्के मधील निवासी क्षेत्र IIT च्या बाहेरील व्यक्तींना विकल्यास, सदर क्षेत्राच्या प्रमाणानुसार प्रचलित धोरणात नमूद केलेल्या रेडीरेकनर दराच्या ३० टक्के अधिमूल्य, व राज्याच्या इतर ठिकाणी २० टक्के अधिमूल्या ऐवजी त्या त्या ठिकाणी निवासी क्षेत्राकरिता अतिरिक्त FSI विना सवलतीच्या रेडीरेकनर दरानुसार लागू होणारे अधिमूल्य भरणे अनिवार्य असेल.

क) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व शहर औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीच्या जमिनीवरील IIT क्षेत्रातील निवासी क्षेत्र दीर्घकालीन भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भात संबधित महामंडळाचे प्रचलित धोरण लागू राहिल.

बाब क्र. ६ :-

विशेष आर्थिक क्षेत्राच्या संदर्भात केंद्र शासनाने घेतलेल्या उदारीकरणाच्या धर्तीवर अधिसूचीत IIT क्षेत्र कमी करणे किंवा कमी करण्यात आल्याने उपलब्ध क्षेत्राचे रुपांतर विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये करणे बाबत :-

विशेष आर्थिक क्षेत्राच्या संदर्भात केंद्र शासनाने स्वीकारलेले उदारीकरण धोरणा विचारात घेऊन सदर उदारीकरण धोरणाच्या धर्तीवर अधिसूचीत IIT क्षेत्र कमी करणे किंवा कमी करण्यात आल्याने उपलब्ध क्षेत्राचे रुपांतर विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये करणे इ. संदर्भात उद्योग विभाग स्तरावर समुचित निर्णय घेण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

बाब क्र. ७ :-

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणामधील परिच्छेद ४ (iii) मध्ये अतिरिक्त बाबींचा समावेश करणेबाबत:-

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणामधील परिच्छेद ४ (iii) मध्ये पुढीलप्रमाणे अतिरिक्त बाबींचा समावेश करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

“ (xx) Visa Processing facilitation & back offices of Travel & tourism facilitation, T. V. Entertainment Channels and Sports & Travel Channels”.

बाब क्र. ८ :-

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणामधील परिच्छेद ५.A.(i), माहिती तंत्रज्ञान उद्यांनाना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक आणि जागेचा वापर संदर्भात खुलासा करणेबाबत :-

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणामधील परिच्छेद ५.A.(i), माहिती तंत्रज्ञान उद्यांनाना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक आणि जागेचा वापर संदर्भात असे स्पष्ट करण्यात येते की, ज्या ज्या ठिकाणी मूळ चटई क्षेत्र निर्देशांक १.०० पेक्षा जास्त असले तरी १०० टक्के अथवा २०० टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक धरून एकूण चटई क्षेत्र निर्देशांक ३.०० पर्यंत अनुज्ञेय करावे, असा निर्णय शासनाने घेतला आहे.

बाब क्र. ९ :-

इरादा पत्रास वैधता व मुदतवाढ देण्याबाबत

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणांतर्गत माहिती तंत्रज्ञान उद्यानांच्या विकासकाने इरादापत्र मिळाल्यापासून ५ वर्षांच्या कालावधीत उद्यानाचे प्रकल्प पूर्ण करून नोंदणी प्रमाणपत्र घेणे अपेक्षित आहे. तथापि काही खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाने इरादापत्र घेऊन ५ वर्ष किंवा त्याहून अधिक काल झालेला आहे आणि त्यांनी सदर कालावधीत बांधकाम पूर्ण केले आहे परंतु इरादापत्र व्यपगत ठरलेले आहे. अशा खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानांना प्रकल्प पूर्ण करून नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी उद्भवलेली अडचण दुर करण्याच्या संदर्भात करावयाची कार्यपध्दती शासन निर्णय दिनांक २८/०५/२०१४ अन्वये विहित करण्यात आल्या आहेत.

काही विकासकांकडून शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक २८/०५/२०१४ मधील तरतुदीपासून सूट देवून, इरादापत्रास वैधता व मुदतवाढ देण्याची नगर विकास विभागाच्या दि. ०७/०७/२०१० च्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार सदर प्रकल्पास ८० टक्के वित्तीय सेवा (including front office, show room etc.) आणि २० टक्के अनिवासी वापरास (commercial use) परवानगी देण्याची विनंती केली होती. सदर विनंतीचा सर्वांगीण विचार करून, शासन पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.

“इरादापत्रास मुदतवाढ देण्याच्या संदर्भात शासन निर्णय दिनांक २८/०५/२०१४ च्या निर्णयातील तरतुदीनुसार, विद्यमान धोरणातील फायदे विकासकांना उपलब्ध करून देण्यात यावेत. नगर विकास विभागाच्या दि. ०७/०७/२०१० च्या अधिसूचनेतील तरतुदी कालबाह्य झाल्याने, इरादापत्रास मुदतवाढ अपेक्षिलेल्या प्रकल्पास ८० टक्के वित्तीय सेवा (including front office) आणि २० टक्के अनिवासी वापरास (commercial use) परवानगी देता येणार नाही असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला असून, सदर निर्णयाची अंमलबजावणी सर्व संबंधित विभागाने, नियोजन प्राधिकरणे व क्षेत्रीय कार्यालयांनी कटाक्षाने अंमलात आणावी”.

बाब क्र. १० :-

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण - २०१५ मधील काही तरतुदी अस्तित्वात असलेल्या उद्यानांना लागू करण्यात आल्याने सदर तरतुदीची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अंमलबजावण्याच्या खालील कार्यपध्दतीस शासन याद्वारे मान्यता देत आहे. .

“अस्तित्वात असलेल्या उद्यानांना (Existing Park), घटकांना विद्यमान तरतुदींचा लाभ द्यायचा झाल्यास ,ते पूर्णत विद्यमान धोरणातील सर्व तरतुदींची पूर्तता करणे अपेक्षित आहे. ज्या विकासकांनी ,अद्यापि ,माहिती तंत्रज्ञान उद्यानाची (Registration) नोंदणी घेतलेली नाही, किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानांना अतिरिक्त चटई क्षेत्राचा फायदा द्यावयाचा आहे त्यांनी विद्यमान धोरणांतर्गत संपूर्ण उद्यानांचा सुधारीत आराखड्याप्रमाणे सुधारणा करून घेऊन विद्यमान Ready Reckoner आधारावर अधिमूल्याची आकारणी करून, जास्तीचे अधिमूल्य भरून ,सक्षम प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल. सर्व प्रकरणी आपोआप , पूर्वलक्षी प्रभावाने विद्यमान तरतुदींची अंमलबजावणी करता येणार नाही”

३. उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र आयटीपी-२०१५/प्र.क्र. २६५/उद्योग-२, दिनांक २५/०८/२०१५ अन्वये जाहीर करण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-२०१५ मधील इतर अटी व शर्ती अबाधित राहतील.
४. उपरोक्त तरतुदीच्या संदर्भात सर्व संबंधित विभागांनी व नियोजन प्राधिकरण /कार्यालयांनी आवश्यक ते आदेश/ अधिसूचना त्वरीत निर्गमित कराव्यात.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर www.maharashtra.gov.in येथे उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०२२२१६१७२००५१० आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपूर्व चंद्रा)

प्रधान सचिव (उद्योग)

प्रति,

१. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. अपर मुख्य सचिव, माहिती तंत्रज्ञान, मंत्रालय, मुंबई.
५. अपर मुख्य सचिव (अत्यावश्यक सेवा विषयी), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई.
७. प्रधान सचिव (महसूल) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. प्रधान सचिव (नवि-१) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. सचिव (मदतकार्य व पुर्नवसन) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मंत्रालयासमोर, मुंबई.
१७. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई.
१८. महानगरपालिका आयुक्त, महानगर पालिका (सर्व)
१९. संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण, पुणे,
२०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई.
२१. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी (महावितरण), प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१

२२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) प्रकाशगंगा, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१.
२३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्माती (महानिर्माती) प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१.
२३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विकास अभिकरण, म्हाडा कमर्शियल कॉम्प्लेक्स, २ रा मजला, त्रिदल नगरच्या समोर, ऐरवडा, पुणे ४११ ००६.
२५. व्यवस्थापकीय संचालक, सिडको, मुंबई.
२६. विभागीय आयुक्त, पुणे/नाशिक/नागपूर/औरंगाबाद/अमरावती/मुंबई.
२७. जिल्हाधिकारी (सर्व)
२८. सर्व जिल्हयांचे सह संचालक (उद्योग संचालनालय)
२९. विरोधी पक्षनेते विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
३०. विरोधी पक्षनेते, विधानपरिषद, यांचे खाजगी सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
३१. अध्यक्ष, विधानसभा यांचे खाजगी सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
३२. सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
३३. मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३४. मा. राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३५. महानिरीक्षक, नोंदणी व नियंत्रक, मुद्रांक शुल्क, पुणे.
३६. निमंत्रक, उद्योग मित्र, मुंबई.
३७. उद्योग सह संचालक (माहिती तंत्रज्ञान), उद्योग संचालनालय, मुंबई.
३८. संचालक, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया, मुंबई/पुणे.
३९. उप महानिरीक्षक, मुद्रांक शुल्क, मुंबई.
४०. उद्योग विभागातील सर्व सहसचिव/उपसचिव/कक्ष अधिकारी.
४१. कक्ष अधिकारी (म-१), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४२. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
४३. प्रधान सचिव (उद्योग) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
४४. उप सचिव (उद्योग-२) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
४५. निवड नस्ती (उद्योग-२), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.

Annexure - 1

3 Activities Allowed in Business Parks

1. Audio/Video Product Design	26. Oil Rig Design
2. Automation Equipment & Systems Design	27. Opto-electronics Devices Design & Development
3. CAD/CAM/CAE Support	28. Plastic Product Design & Development
4. Communication Equipment Design	29. Product Demonstration
5. Computer-related Services	30. Production Planning, Technology & Engineering Development
6. Computer System Integration	31. Projection Planning & Management
7. Computer Systems Design	32. Prototype Making
8. Development/production of Software, Maintenance of Software and User Training	33. Publishing
9. Diagnostic Product Design e.g. Medical, Biotech	34. Quality Assurance, Technical Inspection & Testing Services
10. Electric Motors Design	35. R & D Laboratory
11. Electrical Appliances & Devices Design	36. Ship Design
12. Electronic Control Systems Design	37. Storage Device (Disk Drives) Design & Development
13. Electronic Instruments & Device Design e.g. IC	38. Systems Customising Centre
14. Engineering Design & Development Centre	39. Technical Service Centre
15. Equipment & Component Applications Engineering	40. Tooling Design
16. Factory Automation/CIM Design & Development	41. Upgrading of Software
17. Fashion, Furniture, Jewellery & Exhibition Design	
18. Geological Analysis on Well Samples and Rocks	
19. Hybrid Circuit Modules Devices Design	
20. Industrial Training	
21. Information Systems Design & Development	
22. Materials Application Centre	
23. Mechatronics Components Design & Development	
24. Office Automation Equipment Design	
25. Offshore Structure Design	